

JATTASHANKAR INDUSTRIES LIMITED

CIN L46305MH1988PLC048451

Regd. office: 11, Parasrampur Apartment, Film City Road, Gokuldham,
Goregaon (East), Mumbai-400063.

Corporate Office: Office No B-311 3rd Floor Empire Business Hub, Science City Road,
Sola, Ahmedabad, Gujarat, India, 380060, **Website:** www.jsil.co.in,

Email: jattashankarindustrieslimited@gmail.com Mo: 9213567366

To,

31st May, 2026

BSE Limited,

Corporate Relationship Department,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai- 400 001

**Ref.: Jattashankar Industries Limited
(Scrip Code: 514318 Scrip ID: JATTAINDUS)**

Sub: Publication of Audited Financial Results for the Quarter and Financial Year ended 31st March, 2026

Dear Sir/Madam,

This is to inform you that the Board of Directors, at its meeting held on 29th May, 2026 has approved the Audited Financial Results for the quarter and Financial Year ended 31st March 2026.

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are hereby submitting copies of the News Paper Advertisement pertaining to financial result for the quarter and Year ended on March 31, 2025 published in following newspapers:

1. Active Times on May 30, 2026
2. Mumbai Lakshadeep May 30, 2026.

Kindly take the same on your record and acknowledge.

Thanking You

Yours Faithfully

For **Jattashankar Industries Limited**

VARSHA MAHESHWARI

Company Secretary & Compliance Officer

Enclosed: As Above

ASHIRWAD CAPITAL LIMITED

CIN No.: L51900MH1985PLC036117
 Regd. Office : 303, Tanti Jogan Industrial Estate,
 J. R. Boricha Marg, Lower Parel, Mumbai 400 011.
 Website: www.ashirwadcapital.co.in
 Phone: (91-22) 4344 3555, E-mail: cs.aci@svgcd.com

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED MARCH 31, 2026

The Board of Directors of the Company, at the meetings held on Friday 29, 2026, approved the Audited financial results of the Company for the quarter and financial year ended March 31, 2026.

The Audited Financial Results along with the Audit Report, have been hosted on the Company's website at <https://ashirwadcapital.co.in/financial-results> and can be accessed by scanning the QR code.

For and on behalf of the Board of Directors
Ashirwad Capital Limited,
 Sd/-
Dinesh Ramprasad Poddar
 Chairman and Managing Director
 DIN: 00164182

Place: Mumbai
 Date: 29-05-2026
 Note: The above intimation is in accordance with Regulation 33 read with regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

JATTASHANKAR INDUSTRIES LIMITED

CIN: L46305MH1988PLC048451
 Regd Office : 11, Parasrampuria Apartment, Filimcity Road,
 Gokuldham, Goregaon (East), Mumbai- 400 063

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31 MARCH, 2026

| Sl. No. | Particulars | Quarter Ended | | Year Ended | |
|---------|--|----------------------|----------------------|----------------------|----------------------|
| | | 31.03.2026 (Audited) | 31.03.2025 (Audited) | 31.03.2026 (Audited) | 31.03.2025 (Audited) |
| 1. | Total Income from operations (net) | 7339.59 | 41.68 | 13009.65 | 957.13 |
| 2. | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items) | 49.98 | -28.8 | 123.45 | -5.2 |
| 3. | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items) | 49.98 | -28.8 | 123.45 | -116.11 |
| 4. | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items) | 56.98 | -31.31 | 102.5 | -118.9 |
| 5. | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | 56.98 | -31.31 | 102.5 | -118.9 |
| 6. | Equity Share Capital | 438.71 | 438.71 | 438.71 | 438.71 |
| 7. | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year | - | - | 1507.89 | 1405.39 |
| 8. | Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - | | | | |
| | (a) Basic | 1.3 | -0.71 | 2.34 | -2.71 |
| | (b) Diluted | 1.3 | -0.71 | 2.34 | -2.71 |

Notes:
 1. The above Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 29th May, 2026.
 2. The "Limited Review" of the Financial Results for the quarter and Year ended 31st March, 2026 pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, has been carried out by the Statutory Auditors.
 3. These results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable.
 4. Figures of previous period have been restated /re-grouped wherever necessary to make them comparable.
 5. Company operates in One segment of trading of Agriculture commodity.
 6. The figures of the last quarters are the balancing figures between the audited figures in respect of the full financial and the published year to date figures up to the third quarter of the current financial year.

For Jattashankar Industries Limited
 Sd/-
Kavaj J Khudai
 Managing Director
 Date: 29.05.2026
 Place: Ahmedabad

MEGAMONT LIMITED

(Formerly known as VR Woodart Limited)
 CIN: L46810MH1989PLC138292
 Regd. Office : 202, Options Primo, Mario Indus retail Area, MIDC Cross Road, No 21, Andheri (East), Chakala Midc, Mumbai, Maharashtra, India, 400093 Tel No: 91 (22) 43514444, 66604600 Email: investors@vrwoodart.com, Website: www.megamont.co.in

Extract of Standalone Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2026

| Sl. No. | Particulars | Quarter Ended | | Year Ended | |
|---------|---|----------------------|------------------------|----------------------|----------------------|
| | | 31.03.2026 (Audited) | 31.12.2025 (Unaudited) | 31.03.2025 (Audited) | 31.03.2026 (Audited) |
| 1. | Total Income from Operations | - | - | - | - |
| 2. | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extra Ordinary Items) | (14.08) | (11.82) | (6.77) | (90.49) |
| 3. | Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extra Ordinary Items) | (14.08) | (11.82) | (6.77) | (90.49) |
| 4. | Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extra Ordinary Items) | (14.08) | (11.82) | (6.77) | (90.49) |
| 5. | Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)) | (14.08) | (11.82) | (6.77) | (90.49) |
| 6. | Paid Up Equity Share Capital (FV of Rs. 10/- each) | 2,888.18 | 2,888.18 | 1,489.18 | 1,489.18 |
| 7. | Other Equity excluding Revaluation Reserve | - | - | - | (1,701.67) |
| 8. | Earnings per Share (of Rs. 10/- each) | | | | |
| | (a) Basic-Rs | (0.0680) | (0.0404) | (0.0050) | (0.4370) |
| | (b) Diluted-Rs | (0.0680) | (0.0404) | (0.0050) | (0.4370) |

Extract of Consolidated Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2026

| Sl. No. | Particulars | Quarter Ended | | Year Ended | |
|---------|---|----------------------|------------------------|----------------------|----------------------|
| | | 31.03.2026 (Audited) | 31.12.2025 (Unaudited) | 31.03.2025 (Audited) | 31.03.2026 (Audited) |
| 1. | Total Income from Operations | 28,659.71 | 31,458.03 | - | 80,117.24 |
| 2. | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extra Ordinary Items) | 495.26 | 394.10 | (6.77) | 824.77 |
| 3. | Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and / or Extra Ordinary Items) | 495.26 | 394.10 | (6.77) | 824.77 |
| 4. | Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extra Ordinary Items) | 358.75 | 327.53 | (6.77) | 621.70 |
| 5. | Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)) | 358.75 | 327.53 | (6.77) | 621.70 |
| 6. | Paid Up Equity Share Capital (FV of Rs. 10/- each) | 2,888.18 | 2,888.18 | 1,489.18 | 1,489.18 |
| 7. | Other Equity excluding Revaluation Reserve | - | - | - | (1,701.67) |
| 8. | Earnings per Share (of Rs. 10/- each) | | | | |
| | (a) Basic-Rs | 1.7310 | 1.4500 | (0.0050) | 3.0000 |
| | (b) Diluted-Rs | 1.4590 | 1.3000 | (0.0050) | 2.6280 |

Notes:
 1. The Financial Results have been reviewed and recommended by Audit Committee and thereafter approved by the Board of Directors in its meeting held on 28th May, 2026.
 2. The above is an extract of the detailed format of Quarter and Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulation, 2015. The full format of the Financial Results of the Quarter and Year ended 31st March, 2026 are available on stock exchange websites (www.bseindia.com) and on the Company's website (www.megamont.co.in).
 3. The financial results are prepared in accordance with the Indian Accounting Standard ("Ind AS") as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder.
 4. Figures for the Previous period quarter have been rearranged/re-grouped wherever necessary, to conform with the figures for the current year/quarter.

For and on behalf of the Board,
MEGAMONT LIMITED
 Sd/-
MINAL GAURAV PATIL
 Whole Time Director
 DIN: 10579156
 Place: Mumbai
 Date: 29/05/2026

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that 1) MS. ANAMIKA TALUKDAR & 2) MR. JITESH PANDEY, are the owners of Premises bearing Flat No. 1607 on the 16th Floor in "C" Wing of "Kanakia Silicon Valley Tower C (Centerville) Co-Operative Housing Society Limited", situated Behind Hirandandi Hospital, Near Ayyappa Temple, Powai, Mumbai-400076, measuring Carpet Area of 102.65 Sq.mtrs. with excluding balcony area measuring 28.61 Sq.mtrs. as per RERA, along with right to park in Two Car Parking Space bearing no. C-BS-85 & 86 in mechanical stack arrangement, ('said Premises').

That 1) MS. ANAMIKA TALUKDAR & 2) MR. JITESH PANDEY are entering into an agreement, to sell & dispose the above said Premises free from all encumbrances to my clients and if any person's, legal heirs etc., having any claim, objection or rights, title, interest etc. by way of sale, Mou, mortgage, pledge, charge, gift, trust, inheritance, succession, possession, lease, lien, easement, attachment, license, bequest, share, maintenance, decree or order, hypothecation or any other liability/claim of whatsoever nature in the said premises shall intimate to the undersigned with necessary supporting documentary evidence within 14 days from the publication hereof, thereafter my client(s) shall complete the formalities of purchasing the aforesaid Premises, without considering claims if any received after expiry of the said notice. Dated this 30th day of May 2026

Rahul Narendra Singh
 Advocate High Court,
 Shop No.68, Powai Plaza,
 Hirandandi Gardens, Powai,
 Mumbai-400076
 Mob No: 9029551268

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that Mr. Simon B. Almeida is intending to sell, transfer, assign and/or convey his rights, title and interest in respect of the property more particularly described in the Schedule hereunder to Mr. Devdas Jaydev Kini. Any person, bank, financial institution, or anybody having any ownership claim, rights, title, interest or any other claim whatsoever in respect of the said property is hereby required to make the same known in writing along with supporting documentary evidence to the undersigned at : 102, Neelam Accord, Opp. HDFC Bank, 150 Feet Road, Bhayander (W), Dist. Thane - 401 101 within a period of 14 (Fourteen) days from the date of publication of this notice, failing which such claim or objection, if any, shall be deemed to have been waived and/or abandoned and thereafter the transaction shall be completed without reference to any such claim or objection.

SCHEDULE OF PROPERTY
 An undivided area admeasuring 355 Sq. Meters forming the portion of Old Survey No. 209, New Survey No. 96, Hissa No. 752, admeasuring 0.07-1 Guntha i.e. 710 Sq. Meters, assessed at Rs. 0.52 Paise, situated at Village Rai, Bhayander (West), Taluka and District Thane, in the Registration District and Sub-District of Thane and within the limits of the Mira Bhayander Municipal Corporation.
H. P. Mehta & Associates
 (Advocate)
 Paice: Bhayander Date: 30.05.2026

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Mr. Sudhir Dulejai Sanghvi the owner jointly with Mr. Vikram Dulejai Sanghvi of Flat No. B/ 31 Anand Milan Premises C8 Ltd., Milan Subway Road, Santacruz(W), Mumbai 400 054, expired on 22/08/2025. Now his wife Mrs. Anitalesh Sanghvi has applied for membership of the society. We hereby invite claims or objections from the heir or other claimant or claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 (fifteen) days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society, if no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye laws of the society. Dated on this 30th day of May 2026 at Mumbai

Legal Remedies Advocate, High Court
 Office No.2, Ground Floor
 Shanti Nivas CHS Ltd, Bldg.No.1, Patel Estate, C.P. Road, Kandivli(E), Mumbai 400 101
 Call: 992276126/9619115212/961950241



PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large on behalf of my Client Mr. CHIMANLAL HARGOVIND MAKWANA, that Room No. B-14, Charkop Jal Bharat Co-operative Housing Society Ltd., Plot No. 918, RSC-20, Charkop, Kandivli (West), Mumbai-400067 has been allotted to MR. BANSAHADUR SINGH under World Bank Project vide Code No. 052 Category ABGP Priority No. 567 by the M.H. & A.D. Board. That my client Mr. CHIMANLAL HARGOVIND MAKWANA has purchased the above said Room under valid Agreement from the said original allottee MR. BANSAHADUR SINGH and paid proper Stamp Duty. That now my client Ms. CHIMANLAL HARGOVIND MAKWANA desire to get the above said Room transfer in his name from M.H. & A.D. Board.

My above mentioned client hereby invites valid claims and objections from all whomsoever it may concern of a member of family or heirs or claimants or having any third party interest, right, title, claim or objection against the said Room are requested to make the same known in writing along with the supporting documents of any evidence on the address given below within the period of 14 days from the date of publication hereof, failing which the said Room and said shares will be declared as free from all encumbrances or liability without reference to any such claims and the same if any will be deemed to have been waived or abandoned.

For and on behalf of
Ms. CHIMANLAL HARGOVIND MAKWANA
 Place: Mumbai
 Date: 30/05/2026

BINOD KUMAR
 Advocate High Court
 Lawyers Chamber,
 Bhaskar Building, 2nd Floor,
 Bandra Court, Bandra (E)
 Mumbai-400051
 Mob. No: 8452872254

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Mr. Rampal Harinandani Jaiswar Alias Jaiswal was member of Sai Shankar SRA Co-Operative Housing Society Limited, & owner of Flat No. C/412, 4th Floor, Sai Shankar Sra Co-Operative Housing Society Limited, C.T.S. No. 330, Part of Village Moga, Shikhar Nagar, Jogeshwari (East), Mumbai 400060., hereinafter referred as "Said Flat". Mr. Rampal Harinandani Jaiswar demise intestate on 12/01/2022.

Smt. Shakuntala Rampal Jaiswar (Widow) of Mr. Rampal Harinandani Jaiswal.
 Smt. Shakuntala Rampal Jaiswar is going to transfer above said Flat on her name hence, if any other person or persons having any claims, or right, interest, title in the aforesaid Flat shall undersigned at MR. SAMIR SURVE ADVOCATE HIGH COURT, Shop No.04, C Wing, Navdurga SRA CHS Ltd, Tolly Gully, Police Line, Nityand Nagar, Andheri (East), Mumbai 400069., in writing within 14 days from the date hereof, failing which the claim, if any shall be considered as waived.
 Date: 30/05/2026 Sd/-
ADV. SAMIR CHANDRAKANT SURVE

PUBLIC NOTICE

Take Notice that My Client M/S. KRISHA BUILDTECH LLP Through its Partner MR. DEVI DEYAT NANDA (the "Owner"), has been handed over the Case for the examination of Title and also for Issuing Certificate of Title to the Town Planner, Vasai Virar City Municipal Corporation, of the property details whereof are mentioned in the Schedule, hereunder collectively referred to as the ("Said Property").

All persons having any right, title, interest, benefit, claim, or demand, in or to the said Property, or any part thereof, and/or title deeds, by way of assignment, transfer, sale, allotment, exchange, gift, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, licence, possession, use, occupation, mortgage, charge, lien, trust, inheritance, bequest, succession, family arrangement/settlement, easement, maintenance, Decree or Order of any Court of Law, agreement, or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing together with notariarily certified true copies of the documentary proof in support thereof, to the undersigned, at 105, 1st Floor, Godavari CHSL, Near Manthan Hotel, Laxminagar Chhedra Marg, Nallasopara (W), Tal. Vasai, Dist. Palghar, 401 203, within fourteen (14) days from the date of publication hereof, failing which it shall be presumed that there are no persons having any right, title, interest, benefit, claim, or demand (if any) shall stand waived and/or abandoned.

SCHEDULE
 All that piece or parcel of Land Property On Land bearing Survey No.28, Area = H.R. SQ.MTRS.- 0.98.60 + P.K.- 0.04.80 = Total Area = 1.01.40, 2) Survey No.80, Hissa No.1, Area = H.R. SQ.MTRS.- 0.56.00 + P.K.- 0.12.00 = Total Area = 0.68.00, 3) Survey No.93, Hissa No.1, Area = H.R. SQ.MTRS.- 0.06.80 + P.K.- 0.03.20 = Total Area = 0.10.00, 4) Survey No.94, Hissa No.1/1, Area = H.R. SQ.MTRS.- 0.09.80 + P.K.- 0.02.20 = Total Area = 0.10.00, Situate in Village-Srinivasa, Tal.-Vasai, Dist.-Palghar (Old Dist.-Thane), within the limits of Vasai Virar City Municipal Corporation & Talathi Saja Kaman. Dated this 30th May, 2026.
 Adv. Benson W. Pan Advocate

PUBLIC NOTICE

Take Notice that My Client MR. EKNATH KASHINATH RAUT (the "Owner"), are in negotiations with respect to transfer of the property details whereof are mentioned in the Schedule, hereunder collectively referred to as the ("Said Property").

All persons having any right, title, interest, benefit, claim, or demand, in or to the said Property, or any part thereof, and/or title deeds, by way of assignment, transfer, sale, allotment, exchange, gift, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, licence, possession, use, occupation, mortgage, charge, lien, trust, inheritance, bequest, succession, family arrangement/settlement, easement, maintenance, Decree or Order of any Court of Law, agreement, or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing together with notariarily certified true copies of the documentary proof in support thereof, to the undersigned, at 105, 1st Floor, Godavari CHSL, Near Manthan Hotel, Laxminagar Chhedra Marg, Nallasopara (W), Tal. Vasai, Dist. Palghar, 401 203, within fourteen (14) days from the date of publication hereof, failing which it shall be presumed that there are no persons having any right, title, interest, benefit, claim, or demand (if any) shall stand waived and/or abandoned.

SCHEDULE
 All that piece or parcel of Land Property On Land bearing Survey No.70, Hissa No.1, Area = 0.65.20 + P.K.- 0.07.30 = Total Area = 0.72.50 Out of Total Area = H.R. SQ.MTRS.- 0.94.20 + P.K.- 0.07.30 = Total Area = 1.01.50. Situate in Village-Kaman, Tal.-Vasai, Dist.-Palghar (Old Dist.-Thane), within the limits of Vasai Virar City Municipal Corporation & Talathi Saja Parol. Dated this 30th May, 2026.
 Adv. Benson W. Pan Advocate

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT my client SHREEPAL P. JAIN is owner and in possession of all that Flat no 101 1st Floor in Samarth Apartment CHS Ltd situated Near Maramaladar Ward, Malad West, Mumbai 400 064, herein after referred to as the said flat. My client him self along with Prakash P. Jain, Roshmi Jain, Premchand Jain purchased the above said Flat from M/S. Samarth Developers Under Agreement for sale dated 21st August 2008. The said Agreement is registered in the office of Joint sub-registrar of Assurance Borivali -1 bearing registration number BDR-2-07536-2004 Dated 21.08.2004. My client stated that above said ORIGINAL Registered Agreement for sale dated 21st August 2008 IS MISPLACED. My client state that online police complaint has been lodged in Malad Police station on dated 29.05.2026 bearing Lost report No 70794-2026. After much effort it is not traceable. If any persons, found above said Original Shri. Certificate may contact within 15 days from the date of publication, with their claim if any of such person, Banks, Finance Institutes, having any claim shall approach with relevant documents Claiming after notice period shall be treated as waived and shall not binding on our clients.

Advocates for the client

ADV. RAJESH SHARMA
 Shop No.2, Ganga Compound,
 Opp Registration Office, Stn. Road,
 Goregaon West, Mumbai 400 104
 Place: Mumbai Date: 30.05.2026

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that MR. PANDURANG K. SHITOLE who was holding 100% shares in the property mentioned in the schedule. PANDURANG K. SHITOLE demise on 01.08.2016 and his Wife Mrs. RUKMINI PANDURANG SHITOLE demise on 22.05.2024 at Mumbai. There are Three legal heirs after his death namely 1) MR. DHANAJAY PANDURANG SHITOLE (Son), 2) MR. MADHAV PANDURANG SHITOLE (Son), 3) MR. VINAYAK PANDURANG SHITOLE (Son). Now MR. DHANAJAY PANDURANG SHITOLE is transferring the Flat on his name and therefore any person having or claiming to have any right, interest, shares or in any part thereof or any claim by way of or under or in the nature of any agreement, license, mortgage, sale, gift, trust, inheritance, charge, etc. in the property given in the schedule inform to the undersigned within 15 days from the date of publication of this notice with necessary supporting evidence of their claim.

Flat No. 20 PROPERTY SCHEDULE

Flat No. 20, Shri. Krishna Co. Housing Society Ltd, Marhkrupa Complex Karve Nagar, Near Kanjurmarg Station Kanjurmarg (East), Mumbai - 400042.
 Date: 30/05/2026 Sd/-
Mr. Rajkumar P. Mohite
 Advocate High Court
 Add. Shop No. 3, Shinde Wadi,
 Behind Classic Hotel, Old Nagardas Road,
 Andheri (East) Mumbai - 400059

PUBLIC NOTICE

Take Notice that My Client M/S. KRISHA BUILDTECH LLP Through its Partner MR. DEVI DEYAT NANDA (the "Owner"), has been handed over the Case for the examination of Title and also for Issuing Certificate of Title to the Town Planner, Vasai Virar City Municipal Corporation, of the property details whereof are mentioned in the Schedule, hereunder collectively referred to as the ("Said Property").

All persons having any right, title, interest, benefit, claim, or demand, in or to the said Property, or any part thereof, and/or title deeds, by way of assignment, transfer, sale, allotment, exchange, gift, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, licence, possession, use, occupation, mortgage, charge, lien, trust, inheritance, bequest, succession, family arrangement/settlement, easement, maintenance, Decree or Order of any Court of Law, agreement, or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing together with notariarily certified true copies of the documentary proof in support thereof, to the undersigned, at 105, 1st Floor, Godavari CHSL, Near Manthan Hotel, Laxminagar Chhedra Marg, Nallasopara (W), Tal. Vasai, Dist. Palghar, 401 203, within fourteen (14) days from the date of publication hereof, failing which it shall be presumed that there are no persons having any right, title, interest, benefit, claim, or demand (if any) shall stand waived and/or abandoned.

SCHEDULE
 All that piece or parcel of Land Property On Land bearing Survey No.70, Hissa No.1, Area = 0.65.20 + P.K.- 0.07.30 = Total Area = 0.72.50 Out of Total Area = H.R. SQ.MTRS.- 0.94.20 + P.K.- 0.07.30 = Total Area = 1.01.50. Situate in Village-Kaman, Tal.-Vasai, Dist.-Palghar (Old Dist.-Thane), within the limits of Vasai Virar City Municipal Corporation & Talathi Saja Kaman. Dated this 30th May, 2026.
 Adv. Benson W. Pan Advocate

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my clients are investigating Title of MR. MANISH BABULAL AGARWAL, having Ownership right, title and interest in respect of Piece and Parcel of Agricultural Land or Ground mentioned in Table hereinbelow:-

| Sl. No. | Survey No. & Hissa No. | Corresponding CTs nos. | Area as per 7/12 extract in Sq.Mtrs. | Area as per Card in Sq.Mtrs. |
|--------------|------------------------|------------------------|--------------------------------------|------------------------------|
| 1 | 2758 | 448 | 1568 | 1337.50 |
| 2 | 2762 | 443 | 304 | 347.90 |
| Total | | | 1872 | 1685.40 |

of Village: MANORI, Taluka: BORIVALI, District: MUMBAI SUBURBAN and therefore investigating their title over the said Property. ANY ONE EITHER having or Claiming any kind of Share, right, title and interest, any claim or possession over the said property or any part thereof by way of succession, administration, heirship, share, Conveyance, sale, exchange, inheritance, mortgage, gift, lease, lien, charge, license, adverse possession, gift, family arrangement, tenancy/attachment of any court of law/tribunal/revenue/statutory authority or otherwise, Ispendence or encumbrance howsoever or otherwise howsoever, is required to make the same known in writing to the undersigned, alongwith supporting documents, within 10 days from the date of publication hereof. Failing which such claim, if any, will be deemed to have been waived forever and not binding on aforesaid owners and thereafter owners may negotiate with the prospective buyers in respect of the aforesaid property or any part or portion thereof.

Dated: 30-05-2026. Sd/-
Melwyn R. Pereira
 Advocate Bombay High Court
 Pereira Compound, Nr Marve Beach,
 Marve Beach Road, Malad West,
 Mumbai 400 095
 Contact:- 9870282382/
 Advocatemelwyn@gmail.com

PUBLIC NOTICE

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN
 This is to inform the General Public that following share certificate of Aditya Birla Real Estate Ltd (formerly known as Century Textiles and Industries Limited) having its Registered Office at Century Bhawan, Dr Amis Bessant Road, Worli, Mumbai, Maharashtra, 400030 registered in the name of the following Shareholder/s have been lost by them.

| Sl. No. | Name of the Shareholder/s | Folio No. | Certificate No/s | Distinctive No/s | No. of Shares |
|---------|---------------------------|-----------|------------------|------------------|---------------|
| 1 | | | 57685 | 51142 | 1 |
| 2 | | | 191971-191974 | 203719-203722 | 4 |
| 3 | Muncharji | | 233096-233098 | 275845-275847 | 3 |
| 4 | Nusserwanji | | 387201-387208 | 466717-466724 | 8 |
| 5 | Cama and | DMU00145 | 425308-425317 | 504824-504 | |

अॅलन स्कॉट एंटरप्रायझेसची FY26 महसुलात १५% झेप; उत्पन्न ३५.५१ कोटी, EBITDA १.८८ कोटी

मुंबई: अॅलन स्कॉट एंटरप्रायझेस लिमिटेड (अॅलनस्कॉट, BSE: ५३९११५) या वेलनेस, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन, वलीन-टेक, शिक्षण आणि इन्फ्रास्ट्रक्चर सोल्युशन्स क्षेत्रातील भविष्योन्मुख व्यवसाय उभारणीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या विविधीकृत नवोन्मेष-आधारित कंपनीने Q4 आणि FY26 चे ऑडिटेड आर्थिक निकाल जाहीर केले आहेत.

मुख्य ऑपरेशनल बाबी: अॅलन स्कॉट लिव्हिंग (रिटेल आणि ग्राहक) * मिनिसो फ्रॅंचायझीने मजबूत वाढ नोंदवली असून तिमाही विक्री वर्ष-दर-वर्ष ५६.२.३० लाखांवरून ७१०.०४ लाखांपर्यंत वाढली * आक्रमक विस्ताराऐवजी युनिट इकॉनॉमिक्स आणि स्टोअर-स्टरीय कार्यक्षमतेत सुधारणा करण्यावर सातत्याने भर * सात्विक हिमालयन प्रॉडक्ट्स आणि प्यूजुल रेझोनॅस सक्रिय व्यवसायिक विस्ताराच्या टप्प्यात * वितरण भागीदारी उभारण्यासाठी प्रयत्न सुरू * अॅलन स्कॉट वर्क्स (ऑटोमेशन

| मुख्य बाबी | |
|---|--|
| Q4 FY26 आर्थिक कामगिरी- | |
| * एकूण उत्पन्न ८.३५ कोटी | |
| FY26 आर्थिक कामगिरी- | |
| * एकूण उत्पन्न ३५.५१ कोटी नोंदवले | |
| * वर्ष-दर-वर्ष (YoY) १४.७७% वाढ साध्य | |
| * EBITDA १.८८ कोटी नोंदवला | |
| * EBITDA मार्जिन ५.२९% राहिले | |
| Q4 FY26 विभागनिहाय महसूल- | |
| * रिटेल: ७.१० कोटी | |
| * ऑटोमेशन आणि रोबोटिक्स: ०.८७ कोटी | |
| * इतर विभाग: ०.३८ कोटी | |
| FY26 विभागनिहाय महसूल- | |
| * रिटेल: ३१.६७ कोटी | |
| * ऑटोमेशन आणि रोबोटिक्स: १.७७ कोटी | |
| * इतर विभाग: २.०७ कोटी | |
| टीप - इतर विभागांमध्ये अॅलन स्कॉट नेक्स्ट आणि अॅलन स्कॉट फ्रंटियर यांचा समावेश आहे. | |

आणि रोबोटिक्स) * व्यवसाय उच्च-मूल्य एकात्मिक सोल्युशन्सकडे संक्रमणाच्या प्रक्रियेत * FY26 हे संरचित पुनर्माप्तीचे वर्ष ठरले * एन्व्हायरोटेक उत्पादने ग्राहक प्रम

णीकरणच्या टप्प्यात * वज्रशक्ती ने झेस्टवॉट ब्रँडअंतर्गत व्यावसायिक विक्री सुरू केली * अॅलन स्कॉट नेक्स्ट (डिजिटल आणि प्लॅटफॉर्म व्यवसाय) * लर्निंगस ने सशुल्क संस्थात्मक पायलट्ससह प्रारंभिक व्यावसायिक विस्तार सुरू केला * मुख्य प्लॅटफॉर्म स्थिर असून बाजारसाठी सज्ज * अपएनअप लाइफ प्रूफ-ऑफ-कॉन्सेप्ट टप्प्यात असून बाह्य पायलट्स सुरू आहेत * अॅलन स्कॉट फ्रंटियर (उद्योन्मुख आणि डीप-टेक उपक्रम) * ऑनिस एआय ने

एंट्याइझ कृत्रिम बुद्धिमत्ता प्लॅटफॉर्म इन्झॉइ.एआय लॉच केले असून बाह्य पायलट्स सुरू आहेत * ब्लुवर्ज ने बारामती प्रदेशात सशुल्क अंभी-ड्रोन सेवा सुरू केली * मेटास्टार मीडिया (एप्रिल २०२६ म

ध्ये अधिवाहित) सध्या व्यवसाय संरचनेत समाकलित करण्याच्या प्रक्रियेत आहे * अॅलन स्कॉट एंटरप्रायझेस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक, श्री सुरेश जैन म्हणाले, FY26 हे अॅलन स्कॉट एंटरप्रायझेससाठी संतुलित प्रगतीचे वर्ष ठरले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, शिक्षण, डिजिटल ट्रस्ट, वेलनेस, शाश्वतता आणि डीप-टेक इन्फ्रास्ट्रक्चर यांसारख्या भविष्योन्मुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणारे विविधीकृत आणि नवोन्मेष-आधारित प्लॅटफॉर्म म्हणून आमची स्थिती अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले. वर्षभरात आम्ही भांडवली वाटपाबाबत शिस्तबद्ध वृष्टिकोन कायम ठेवत, निवडक स्केलेबल आणि तंत्रज्ञान-आधारित संघामध्ये गुंतवणूक केली. कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित शिक्षण, ब्लॉकचेन-सक्षम ओळख प्लॅटफॉर्म, ड्रोन तंत्रज्ञान, एंट्याइझ कृत्रिम बुद्धिमत्ता गव्हर्नन्स आणि जागरूक ग्राहक ब्रँड्समधील आमचा पोर्टफोलिओ विस्तार हा दीर्घकालीन वाढीचे मजबूत स्त्रोत निर्माण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

आष्टीत कत्तलीसाठी डांबलेली ५५ जनावरे ताब्यात

बीड, दि. २९: आष्टी शहरातील पिंपळेश्वर महादेव मंदिराजवळील मोकळ्या शेतात आणि बाभळीच्या बेकायदेशीर कत्तलीसाठी कुरपणे डांबून ठेवलेल्या तब्बल ५५ जनावरांची आष्टी पोलिसांनी छाप मारून सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी ४८ गायी व बैल, तीन रेडके आणि चार जर्शा गायी अशा एकूण ५५ जनावरांची सुटका केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, इतर तस्कर फंदाज झाले. शहातील मंदिर परिसरातील बाभळीच्या झाडीत आणि शेतात म ठेव्या प्रमाणावर जनावरे कत्तलीच्या बांधून ठेवल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. याआधारे पोलिसांनी जनावरे वस्तीवरही ५१ गोवंश जनावरांची सुटका केली

केली. या कारवाईत तब्बल ५० लाख ६४ हजार रुपयांची जनावरे ताब्यात घेतली. याप्रकरणी पोलिस हवालदार प्रवीण क्षीरसागर यांच्या फिर्मादीखून आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी ताब्यात घेतलेली सर्व जनावरे गोशाळेत हलविली आहेत. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खटक परिसरात ही जनावरे बेकायदेशीर कत्तलीसाठी नेण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी स्थानिक नागरिकांस सतर्क राहण्याचे आणि संशयास्पद परिसरातील बाभळीच्या झाडीत आणि शेतात म ठेव्या प्रमाणावर जनावरे कत्तलीच्या बांधून ठेवल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. याआधारे पोलिसांनी जनावरे वस्तीवरही ५१ गोवंश जनावरांची सुटका केली

वाहतूक आढळल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

आष्टीत कत्तलीसाठी कुरपणे डांबून ठेवलेल्या तब्बल ५५ जनावरांची आष्टी पोलिसांनी छाप मारून सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी ४८ गायी व बैल, तीन रेडके आणि चार जर्शा गायी अशा एकूण ५५ जनावरांची सुटका केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, इतर तस्कर फंदाज झाले. शहातील मंदिर परिसरातील बाभळीच्या झाडीत आणि शेतात म ठेव्या प्रमाणावर जनावरे कत्तलीच्या बांधून ठेवल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. याआधारे पोलिसांनी जनावरे वस्तीवरही ५१ गोवंश जनावरांची सुटका केली

वस्तीवरही छाप टाकला. यावेळी कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे बांधून ठेवलेल्या ५१ गोवंश जनावरांची सुटका

आष्टीत कत्तलीसाठी कुरपणे डांबून ठेवलेल्या तब्बल ५५ जनावरांची आष्टी पोलिसांनी छाप मारून सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी ४८ गायी व बैल, तीन रेडके आणि चार जर्शा गायी अशा एकूण ५५ जनावरांची सुटका केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, इतर तस्कर फंदाज झाले. शहातील मंदिर परिसरातील बाभळीच्या झाडीत आणि शेतात म ठेव्या प्रमाणावर जनावरे कत्तलीच्या बांधून ठेवल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. याआधारे पोलिसांनी जनावरे वस्तीवरही ५१ गोवंश जनावरांची सुटका केली

वस्तीवरही छाप टाकला. यावेळी कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे बांधून ठेवलेल्या ५१ गोवंश जनावरांची सुटका

कसारा (इगतपुरी - खर्डी सेक्शन) ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) संबधित अडथळा दूर करण्यासाठी पूर्वतयारीच्या कामासाठी विशेष ट्रॅफिक आणि पाँवर ब्लॉक

मध्य रेल्वे, मुंबई विभागातील ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) कामासाठी अडथळा दूर करण्याच्या पूर्वतयारी करिता कसारा (इगतपुरी - कसारा सेक्शन) येथे दिनांक ०२.०६.२०२६ (मंगळवार) ते दिनांक ०५.०६.२०२६ (शुक्रवार) पर्यंत (दररोज दुपारी २ तास) खालील तपशिलांनुसार विशेष ट्रॅफिक आणि पाँवर ब्लॉक परीचालीत करणार आहे: ब्लॉकची तारीख आणि कालावधी: दिनांक ०२.०६.२०२६ (मंगळवार) ते दिनांक ०५.०६.२०२६ (शुक्रवार) पर्यंत १५.५० ते १७.५० वाजेपर्यंत (दररोज दुपारी २ तासांचा ब्लॉक)

ब्लॉक विभाग: अप लाईन, मिड लाईन, अप यार्ड लाईन, धळ छाट रिटर्नल केबिन आणि खाटी दम्यान प्लॅटफॉर्म २, ३ आणि ४ (दोन्ही स्थानके वगळून) दिनांक ०२.०६.२०२६ (मंगळवार) ते दिनांक ०५.०६.२०२६ (शुक्रवार) या ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांचे कामकाज ब्लॉक कालावधीत आसनगाव आणि कसारा दम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत. दिनांक ०२.०६.२०२६ (मंगळवार) ते दिनांक ०५.०६.२०२६ (शुक्रवार) या कालावधीत उपनगरीय गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन/ शॉर्ट

ओरीजनेशन * छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून अनुक्रमे १३.१०, १४.१७ आणि १४.४६ वाजता सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कसारा लोकल N19, N21 आणि N23 आसनगाव येथेच शॉर्ट टर्मिनेट केला जाईल. कसारा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उपनगरीय सेवा खालीलप्रमाणे आसनगाव येथून सुटतील: * कसारा येथून १५.३५ वाजता सुटणारी N24 लोकल आसनगाव येथून १६.१२ वाजता सुटेल. * कसारा येथून १६.१६ वाजता सुटणारी N26 लोकल आसनगाव येथून १६.५४ वाजता

सुटेल. * कसारा येथून १७.०२ वाजता सुटणारी N28 लोकल आसनगाव येथून १७.३९ वाजता सुटेल दिनांक ०२.०६.२०२६ (मंगळवार) ते दिनांक ०५.०६.२०२६ (शुक्रवार) पर्यंतच्या ब्लॉकच्या आधी आणि नंतरची शेवटची आणि पहिली लोकल * कसारासाठी ब्लॉकच्या आधीची शेवटची उपनगरीय सेवा N17 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कसारा असेल, जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १२.३० वाजता सुटेल. * छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठीची ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल N22 कसारा-

जात पडताळणीसाठी विद्यार्थ्यांची धावपळ; अपूर्ण प्रस्तावांमुळे हजारो प्रकरणे खडली

सोलापूर, दि. २९: एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत विभागीय जात पडताळणी समिती कार्यालयाकडून तब्बल २ हजार ८९२ जात पडताळणी प्रमाणपत्रांची प्रक्रिया पूर्ण करून संबंधित प्रस्तावकांना ई-मेलद्वारे प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. मात्र, या कालावधीत पडताळणीसाठी दाखल झालेल्या ३ हजार ६४४ प्रस्तावांमध्ये नुद्दी आढळल्याने ती प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत. समितीकडून संबंधित प्रस्तावकांना ई-मेलद्वारे अर्जातील त्रुटीची माहिती देण्यात आली आहे.

जात पडताळणीसाठी विद्यार्थ्यांची धावपळ; अपूर्ण प्रस्तावांमुळे हजारो प्रकरणे खडली

जात पडताळणीसाठी विद्यार्थ्यांची धावपळ; अपूर्ण प्रस्तावांमुळे हजारो प्रकरणे खडली

न्यायालयाच्या आदेशानांतर मुंबईतील बिल्डर आणि इतरांविरोद्ध एफआयआर दाखल

मुंबई/पुणे: पुणे दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानुसार, विमानतळ पोलीस ठाण्याने मुंबई स्थित रुनवाल गुपचे व्यवस्थापकीय संचालक सुबोध सुभाष रुनवाल आणि इतरांविरोद्ध कथित जमीन आणि भागीदारी वादाप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणात फसवणूक, बनावटगिरी, गुन्हेगारी कट आणि मालमतेच्या कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचे गंभीर आरोप आहेत. पोलिसांनी भारतीय बंड संहितेच्या (आयपीसी) कलम १११, ३१८(२), ३२९(३),

३२६(३), ३३८, ३४९(१), ६१(२) आणि ३(७) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरमध्ये सुबोध सुभाष रुनवाल, आशुतोष एन. नवारे, लुसी रॉय चौधरी, एम. वी. अग्रवाल आणि इतर तीन अज्ञात व्यक्तींची नावे आहेत. पुणे येथील रहिवासी आणि रिअल इस्टेट व्यावसायिक रणजीत अशोक दारक यांनी ही तक्रार दाखल केली आहे. एफआयआरनुसार, हा वाद २०१७ सालातील एका कथित रिअल इस्टेट भागीदारी करार आणि मालमता व्यवहाराशी संबंधित आहे. तक्रारदाराचा

हक्क मिळवले. २००७ मध्ये, वंडर प्रॉपर्टीज आणि रनवाल डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात एक नोंदणीकृत संयुक्त उपक्रम करार करण्यात आला, ज्याअंतर्गत रुनवाल वंडर व्हेचर्स नावाची एक एओपी स्थापन करण्यात आली. करारानुसार, वंडर प्रॉपर्टीजला एकूण महसुलापैकी ५२ टक्के, तर रुनवाल डेव्हलपर्सला ४८ टक्के मिळणार होते. तक्रारीत म्हटले आहे की, सतीश मित्तल किंवा

त्यांच्या कायदेशीर वारसांच्या लेखी परवानगीशिवाय हक्कांचे हस्तांतरण करण्यास मनाई होती. जानेवारी २०१६ मध्ये सतीश मित्तल यांच्या मृत्यूनंतर, तक्रारदारांनी असा आरोप केला आहे की, वारसांसोबत एओपीची कायदेशीररित्या पुनर्रचना करण्यात आली नाही. संबंधित संस्थांना बेकायदेशीरपणे हक्क हस्तांतरित करण्यासाठी बनावट आणि पूर्व-दिनांकित कागदपत्रे तयार करण्यात आली.

वाढत्या मागणीदरम्यान आयओसीकडून पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा सुरळीत पुरवठा सुरू

मुंबई: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड देशभरात पेट्रोल (MS), डिझेल (HS) आणि एलपीजी ची अखंड उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी विविध भागांमध्ये वाढलेल्या इंधन मागणीच्या पार्श्वभूमीवर आपले संचालन आणि लॉजिस्टिक समन्वय सुरू ठेवत आहे. ही वाढलेली मागणी विविध कारणांमुळे निर्माण झाली आहे, जसे की ग्रामीण कृषी पट्ट्यातील हंगामी नांगरणी आणि कापणीची कामे. तसेच, पीएसवू च्युटिरिक इतर पुरवठादारांच्या किंमतीतील फरकामुळे ग्राहकांचा कल सार्वजनिक क्षेत्रातील रिटेल आउटलेट्सकडे वाढला आहे. याशिवाय, संस्थात्मक आणि व्यावसायिक ग्राहकांचे रिटेल इंधन केंद्रांकडे स्थलांतर झाल्यामुळे अतिरिक्त मागणी निर्माण झाली आहे. इंडियन ऑइल आपल्या देशप्यापी टर्मिनल्स, डेपो, पाइपलाईन्स, एलपीजी बॉटलिंग प्लांट्स आणि रिटेल आउटलेट्सच्या विस्तृत नेटवर्कद्वारे अखंड पुरवठा

कायम ठेवत आहे. पुरवठा पथके, वाहतूक नेटवर्क, टर्मिनल ऑपरेशन्स आणि निवडक रिटेल आउटलेट्स बाजारपेठांमध्ये अखंड उत्पादन हाजारात आणि वेळेवर पुनर्भरण सुनिश्चित करण्यासाठी चौवीस तास कार्यरत आहेत. इंडियन ऑइल अखंड इंधन पुरवठ्यासाठी राज्य प्रशासनाशीही जवळून समन्वय साधत आहे. इंडियन ऑइल ग्राहकांना आश्वस्त करू इच्छिते की देशभरात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी चा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि सुरळीत व अखंड पुरवठा कायम ठेवण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. विनंती करण्यात येते की त्यांनी नेम प्रमाणे खरेदी सुरू ठेवावी आणि घाबरून जाऊन अतिरिक्त खरेदी टाळावी. ग्राहकांनी इंधन उपलब्धतेसंदर्भातील अचूक माहितीसाठी इंडियन ऑइलच्या अधिकृत संस्थांकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत संप्रेषणावर विश्वास ठेवावा.

हक्क मिळवले. २००७ मध्ये, वंडर प्रॉपर्टीज आणि रनवाल डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात एक नोंदणीकृत संयुक्त उपक्रम करार करण्यात आला, ज्याअंतर्गत रुनवाल वंडर व्हेचर्स नावाची एक एओपी स्थापन करण्यात आली. करारानुसार, वंडर प्रॉपर्टीजला एकूण महसुलापैकी ५२ टक्के, तर रुनवाल डेव्हलपर्सला ४८ टक्के मिळणार होते. तक्रारीत म्हटले आहे की, सतीश मित्तल किंवा

त्यांच्या कायदेशीर वारसांच्या लेखी परवानगीशिवाय हक्कांचे हस्तांतरण करण्यास मनाई होती. जानेवारी २०१६ मध्ये सतीश मित्तल यांच्या मृत्यूनंतर, तक्रारदारांनी असा आरोप केला आहे की, वारसांसोबत एओपीची कायदेशीररित्या पुनर्रचना करण्यात आली नाही. संबंधित संस्थांना बेकायदेशीरपणे हक्क हस्तांतरित करण्यासाठी बनावट आणि पूर्व-दिनांकित कागदपत्रे तयार करण्यात आली.

SHAMROCK INDUSTRIAL COMPANY LIMITED
 CIN: L74909MH1991PLC062298
 Reg off: No. 83-E, Hansraj Prag Building, Off. Dr E Moses Road, Worli, Mumbai- 400018.
 E-mail id: official@hodsystems.in | Tel. No.: +91-22 4077 8884
 Fax No.: 022 24983300

AUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE) FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED 31ST MARCH, 2026

The Board of Directors of the Shamrock Industrial Company Limited ("Company") at the Meeting held on Friday, May 29, 2026 approved the Audited Financial Results (Standalone) of the Company, for the Quarter and Financial year ended 31st March 2026.

The aforementioned financial results are available on the website of the stock exchanges (www.bseindia.com) and on the Company's website at <https://shamrockindustrial.wordpress.com/> and can be accessed by scanning the QR code.

On Behalf of the Board
 Sh/-
 Bagepalli Vijayakumar Harish
 Executive Director
 DIN: 00354759
 Place: Tumkur

Date: Mumbai
 Date: 30.05.2026

जट्टाशंकर इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन: एल६३०५एएच९१८८पीएनसी०४४५९
 नोंद कार्यालय: ११, परसामपुरिया अगार्टमेंट, किन्ससिटी रोड, गोकुळधाम, मंगरवा (पू), मुंबई-४०००६३

३१ मार्च, २०२६ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठीच्या अल्टिम लेखापरीक्षित आर्थिक निकालांचा उतारा

| | | (₹. लाखांमध्ये) | | | |
|---|--|-----------------|----------------|----------------|----------------|
| अ. क्र. | संपलेली तिमाही | संपलेली तिमाही | संपलेली तिमाही | संपलेली तिमाही | संपलेली तिमाही |
| | ३१.०३.२०२५ | ३१.०३.२०२५ | ३१.०३.२०२५ | ३१.०३.२०२५ | ३१.०३.२०२५ |
| | लेखापरीक्षित | लेखापरीक्षित | लेखापरीक्षित | लेखापरीक्षित | लेखापरीक्षित |
| १. | कामकाजद्वारे मिळणारे एकूण उत्पन्न (निव्वळ) | ७३९९.५९ | ४१.६८ | १३००९.६५ | ९५७.१३ |
| २. | कालावधीतील निव्वळ नफा / (तोटा) (कार, अभावदात्मक आणि/किंवा असाधारण बाबींनंतर) | ५९.५८ | -२८.८ | १२३.४५ | -५.२ |
| ३. | कार-आकारापूर्वीच्या कालावधीतील निव्वळ नफा / (तोटा) (अभावदात्मक आणि/किंवा असाधारण बाबींनंतर) | ५९.५८ | -२८.८ | १२३.४५ | -११६.११ |
| ४. | कालावधीतील करनंतरचा निव्वळ नफा / (तोटा) (अभावदात्मक आणि/किंवा असाधारण बाबींनंतर) | ५६.९८ | -३१.३९ | १०२.५ | -११८.९९ |
| ५. | कालावधीतील एकूण सर्वसाधारण उतम जमत कालावधीतील नफा / (तोटा) (कारनंतर) आणि इतर सर्वसाधारण उतम जमत (कारनंतर) यांचा समावेश आहे | ५६.९८ | -३१.३९ | १०२.५ | -११८.९९ |
| ६. | समगण शेरर भांडवल | ४३८.७९ | -३१.३९ | ४३८.७९ | ४३८.७९ |
| ७. | मार्गील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेद्वारे पूर्णव्यापार राखीव निधी (पुनर्मूल्यांकन राखीव निधी वगळून) | | | १५००.८९ | १४५.३९ |
| ८. | प्रति शेअर उत्पन्न (प्रत्येकी ₹. १/-) (चालू आणि बंद केलेल्या व्यवसायासाठी) - (₹) मूळभूत (₹) सीमोईकृत | १.३ | -०.७९ | २.३४ | -२.७९ |
| टिपः | | | | | |
| १. वरील आर्थिक निकालांचे लेखापरीक्षण समितीने पुनरावलोकन करून विचारसरणी केली असून, संचालक मंडळाने २९ मे, २०२६ रोजी झालेल्या आपल्या सभेचे त्याच मान्यता देऊन नोंद घेतली आहे. | | | | | |
| २. सेबी (लिटिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिझल्ट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ नुसार, ३१ मार्च, २०२६ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षाच्या आर्थिक निकालांचे "मर्यादित पुनरावलोकन" वैधानिक लेखापरीक्षांकडून करण्यात आले आहे. | | | | | |
| ३. हे निकाल कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये विलिप्त केलेल्या भारतीय लेखा मानकांनुसार (इंड एएस) आणि लागू असलेल्या मर्यादित इतर मान्यताग्रम लेखा पद्धती आणि धोरणांनुसार तयार करण्यात आले आहेत. | | | | | |
| ४. तुलनात्मकता साधता याची यासाठी, जिथे जिथे आवश्यक असेल तिथे मार्गील कालावधीतील आकडेवारी पुन्हा मॉड्युलर आली आहे / तिची पुनर्रचना करण्यात आली आहे. | | | | | |
| ५. कंपनी कृषी मालाच्या व्यापाराच्या एक विभागात कार्यरत आहे. | | | | | |
| ६. शेवटच्या तिमाहीचे आकडे हे संपूर्ण आर्थिक विवरणाच्या लेखापरीक्षित आकडेमांमध्ये आणि चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीवरीलच प्रकाशित वर्ष-अंशवर्षाच्या आकडेमांमध्ये ताळेद्वारे साधणारे आकडे आहेत. | | | | | |

जट्टाशंकर इंडस्ट्रीज लिमिटेडसाठी
 सही /
 केवल जे खुराड
 व्यवस्थापकीय संचालक

दिनांक: २९.०५.२०२६
 ठिकाण: अहमदाबाद